

आदिवासी उपयोजनांतर्गत “शालेय शिक्षण” या उपशिर्षाखाली सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता लेखाशिर्ष (२२०२ १९०१) , (२२०२ १९४८) व (२२०२ एच ९७३) (राज्य स्तरीय योजना ) खाली उर्वरित निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८/ प्र.क्र.०४/ कार्यासन.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ४ डिसेंबर, २०१८.

#### वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०१८ /प्र.क्र.६९ / अर्थ-३, दि. ०२.०४.२०१८.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग समक्रमांक दि.९.०४.२०१८
- ३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, नस्ती क्रमांक- अनुवि ४९१८- प्र.क्र.(७६/१८) अर्थसंकल्प.

#### शासन निर्णय-

आदिवासी उपयोजनांतर्गत मागणी क्र.टी-५, २२०२- सर्वसाधारण शिक्षण, जनजाती क्षेत्र उपयोजना, ०२- माध्यमिक शिक्षण, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) ०२) सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहायक अनुदान ( २२०२ १९०१ ) तसेच (०१) (०४) अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान ( २२०२ १९४८ ) आणि (०१) (०७) सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य ( २२०२ एच ९७३ ) , ३६- सहायक अनुदाने (वेतन) या लेखाशिर्षाखाली सन २०१८-१९ या वर्षाकरीता अनुक्रमे रु. ५३६०.९९ लाख, रु. २४४.५० लाख व रु.१४४८.०९लाख इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्पिय तरतूदीपैकी वित्त विभागाच्या वाचा क्र.१ येथील परिपत्रकान्वये विहित केलेल्या ७० टक्के च्या मर्यादेत अनुक्रमे प्रत्येकी रु. ३७५२.६४ लाख, रु.१७१.१५ लाख आणि रु. १०१३.६६ लाख इतका निधी वितरीत करण्यास वाचा क्र.२ येथील शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली असून सदर निधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागास वितरीत करण्यात आलेला आहे.

२. आता, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वाचा क्र.३ येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार उपरोक्त योजनांसाठी अर्थसंकल्पिय तरतूदीपैकी उर्वरित ३० टक्के निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS ) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र.	योजना	अर्थसंकल्पित तरतूद (रु.लाखात)	अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात मान्यता देण्यात आलेला उर्वरित ३० टक्के निधी (रु.लाखात)
१	सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहायक अनुदान. (२२०२ १९०१), ३६- सहायक अनुदाने (वेतन)	५३६०.९१	१६०८.२७३
२	अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान (२२०२ १९४८), ३६- सहायक अनुदाने (वेतन)	२४४.५०	७३.३५०
३	सैनिक शाळेमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य (२२०२ एच९७३) ३६- सहायक अनुदाने (वेतन)	१४४८.०९	४३४.४२७
एकूण		७०५३.५	२११६.०५ (अक्षरी रु.एकवीस कोटी, सोळा लाख, पाच हजार फक्त)

३. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार सदर निधी याच वर्षात खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास; आदिवासी विकास विभाग व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

४. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात विविध योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

५. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतुन आदिवासी उपयोजना क्षेत्रात पायाभूत सविधा निर्माण करण्याबाबतच्या तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ येथील शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१८ / प्र.क्र.६९ / अर्थ-३, दि.०२.०४.२०१८ नुसार प्राप्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१२०४१०२२२११६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

रविंद्र दि.औटे  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ अमरावती.
५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. वित्त विभाग (अर्थ-१९) / (व्यय-१४) मंत्रालय, मुंबई
८. कार्यासन अधिकारी (कार्या.११) / निवडनस्ती, कार्यासन- ०६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई